

**Rajarshi Shahu Mahavidyalaya(Autonomous), Latur**

**Department of Sanskrit**



**1) Syllabus of  
B.A, B.Sc., B.Com, -I Year  
(Semester I and II) Second  
language (SL)**

**(Academic Year 2019-2020)**

**w.e.f. 2019-2020**

**Rajarshi Shahu Mahavidyalaya (Autonomous), Latur**  
**Department of Sanskrit**  
**Syllabus outline of B.A, B.Sc., B.Com- I**  
**(SL)**  
**First Year**  
**Under CBCS Pattern**

**Semester: I**

| Course Code | Course Title                            | Maximum Marks |              | Total     |           |
|-------------|-----------------------------------------|---------------|--------------|-----------|-----------|
|             |                                         | Externa<br>I  | End Semester | Marks     | Credits   |
| U-SSL-104   | संस्कृत सुभाषिते व व्यवहारिक<br>व्याकरण | 20            | 30           | 50        | 2         |
|             | <b>Total (I)</b>                        |               |              | <b>50</b> | <b>02</b> |

**Semester: II**

| Course Code                                 | Course Title         | Maximum Marks |              | Total      |          |
|---------------------------------------------|----------------------|---------------|--------------|------------|----------|
|                                             |                      | Internal      | End Semester | Marks      | Credits  |
| U-SSL-204                                   | संस्कृत संवाद कौशल्य | 20            | 30           | 50         | 2        |
|                                             | <b>Total(II)</b>     |               |              | <b>50</b>  | <b>2</b> |
| <b>Total Marks Semester I + Semester II</b> |                      |               |              | <b>100</b> | <b>4</b> |

# Semester - I

**Course Title: संस्कृत सुभाषिते व व्यवहारि  
व्याकरण।**

**I Course Code: U-SSL-104**

**Total Lectures: 50**

**Total Marks: 50  
Credits: 2**

**Learning Objectives: (अध्ययन उद्देश)**

1. श्रवण करणे- बोलणे, वाचन करणे व लिहणे ही भाषिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्षम झाले पाहिजेत. (To prepare the students competently to speak, write and communicate in Sanskrit.)
2. वाद-विवाद व संभाषण करण्याची योग्यता वाढविणे. (To develop the ability to communicate and debate.)
3. संस्कृत साहित्याच्या माध्यमातून वाक्प्रचार, म्हणी, सुभाषिते व पारिभाषिक शब्दांचा साठा वाढविणे. ( To increase the Shubhashita, Vak-Prachar and definitional words of Sanskrit language.)

**Course Outcomes: (फलनिष्पत्ती)**

4. श्रवण करणे- बोलणे, वाचन करणे व लिहणे ही भाषिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्षम झाले. (The students were able to speak, write in Sanskrit.)
5. वाद-विवाद व संभाषण करण्याची योग्यता वाढली. (The ability of the students to communicate and debate in Sanskrit was developed.)
6. संस्कृत साहित्याच्या माध्यमातून वाक्प्रचार, म्हणी, सुभाषिते व पारिभाषिक शब्दांचा साठा वाढला.

The paper has four units to be done in each semester.

**Syllabus**

**Unit-I:** श्रवण कौशल्य व उच्चारण कौशल्य.

**Unit-II:** सुभाषितांचा आशय व शिकवण.

**Unit-III:** सुभाषितांतील शिकवणीचा व्यवहारिक संदर्भ.

ग्रंथ- शिदोरी सार्थ सुभाषितांची संपादक डा. सरोजा भाटे.

**Unit-IV:** व्यवहार उपयोगी व्याकरण.

**Reference Books: संदर्भ सूची**

1. शिंदोरी सार्थ सुभाषितांची संपादक- Dr. सरोजा भाटे.
2. नीतिशतकम्- आ. अखिलेश शर्मा.
3. अभिनव संस्कृत व्याकरण- प्र. ग. जोशी.

# Semester - II

**Course Title: संस्कृत वाक्/संवाद कौशल्य**  
**II Course Code: U-SSL-204**

**Total Lectures: 50**

**Total Marks: 50**  
**Credits: 2**

---

**Learning Objectives: (अध्ययन उद्देश)**

To produce programmers equipped with an understanding of

- संस्कृत संवाद कौशल्य वाढविणे. (Enhancing Sanskrit Communication skills.)
- कुटुंबात व समाजात संस्कृत संभाषण करणे. (Conversation in Sanskrit in family and community.)
- संवाद व संभाषण उपयोगी सुलभ व्याकरणाचा परिचय. (Introduction to easy grammar useful for communication and conversation.)

**Course Outcomes: (फलनिष्पत्ती)**

On successful completion of the course the students will be able to:

1. संस्कृत संवादात प्रगती होईल. (There will be progress in Sanskrit communication.)
  2. संस्कृत संवादाची भीती दूर होईल. (The fear of Sanskrit communication will go away.)
  3. संभाषण उपयोगी व्याकरणाचा उपयोग करून वाक्य रचना होईल. (The conversation will be structured using useful grammar.)
- 

**Syllabus**

**Unit-I:** दैनिक व्यवहारातील संभाषण.

**Unit-II:** कौटुंबिक व्यवहारातील संवाद.

**Unit-III:** मित्रांशी संवाद, विशेष प्रसंगी संवाद संस्कृत ई-मेल इत्यादि.

**Unit-IV:** संवाद व संभाषण उपयोगी सुलभ व्याकरण.

**Reference Books: संदर्भ सूची**

1. संभाषण सोपानम्- संस्कृत भारती.
2. संस्कृत वाक्य प्रबोधम्- महर्षी दयानंद सरस्वती.

3. संवाद व सम्भाषणांशी सम्बन्धित निवडक लोकप्रिय 10 कथा  
पंचतन्त्र अपरीक्षितकारकम्.
4. प्रौढ रचनानुवादकौमुदी.